

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

डोंगरी (ता.रोहा, जि.रायगड) या गावात गावकीने कुटूंबावर बहिष्कार टाकल्याबाबत
(१) ६१९१ (१०-०४-२०१५). श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हसन मुश्रीफ (कागल),
श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील डोंगरी गावात विविध कारणांसाठी गावकीने २१ कुटूंबावर बहिष्कार टाकल्याची घटना माहे जानेवारी, २०१५ मध्ये उघड झाली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त कुटूंबांना गावच्या मंदिरात, किराणा मालाच्या दुकानातून सामान खरेदी करण्यास, लग्नसमारंभ व मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) याबाबत गावकीचे पंचप्रमुख व इतर २७ जणांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिडीत कुटूंबांनी जिल्हा पोलीस अधिकांकडे अर्जाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, संबंधितांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०१-२०१६) : (१) अर्जदार व इतर २२ कुटूंबांना वाळीत टाकल्याबाबत दिनांक २२.०१.२०१५ रोजील रोहा पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता.

(२) हे खरे नाही.

(३) होय, हे खरे आहे.

(४) दिनांक १०.०२.२०१५ रोजी शासकीय / पोलीस अधिकारी यांच्याबरोबर अर्जदार व गैरअर्जदार यांची बैठक घेण्यात आली. सदर वाद हा गावातील दोन गटातील होता. कुटूंबांना वाळीत टाकल्याचे आढळून आले नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात समझोता झाल्याने आता अर्जदार यांची कोणतीही तक्रार राहिली नाही. गावात सध्या सामाजिक सलोखा असून शांतता आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे शहरात साजरा करण्यात आलेल्या उपवन - येऊर आर्ट फेस्टीवल कार्यक्रमाबाबत

(२) १०६९१ (०७-०४-२०१५). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरात गेल्यावर्षी साजरा करण्यात आलेल्या उपवन-येऊर आर्ट फेस्टीवलच्या निमित्ताने ठाणे शहराला देशपातळीवर एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाणे शहरात प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येणाऱ्या "उपवन- येऊर फेस्टीवल" महोत्सवासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दि. ८.१२.२०१४ रोजी एका प्रवाव्दारे मा.मुख्यमंत्री यांना केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी निर्णय घेतला आहे काय, त्यांचे स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-१२-२०१५) :(१) उपलब्ध माहितीच्या आधारे असे म्हणता येणार नाही.

(२) होय.

(३) व (४) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रसिध्दीकरीता रु. २५.०० लक्ष एवढा निधी उपवन-येऊर आर्ट फेस्टीवल महोत्सवासाठी देण्यात आला आहे.

अमळनेर (जि.जळगांव) येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्याबाबत

(३) ११२११ (०७-०४-२०१५). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमळनेर (जि.जळगांव) येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्यासाठी शासनाकडे जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचे स्मारक उभारण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०१-२०१६) :(१), (२) व (३) अंमळनेर येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्याबाबतचा सद्यःस्थितीत कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

विदर्भात वाहन चोरीच्या घटना वाढल्याबाबत

(४) १६९९६ (१०-०८-२०१५). प्रा.विरेन्द्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) विदर्भात वाहन चोरीच्या घटना वाढल्या असून सुटे भाग मध्य प्रदेशातील इंदूर येथे विक्रीकरिता पाठविले जात असल्याचे माहे मे, २०१५मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नागपूरातील इतवारी, अमरावती येथील वलगांव मार्ग तर चंद्रपूर येथील ट्रान्सपोर्टनगरात अर्ध्या तासात चोरीच्या वाहनाची विल्हेवाट लावली जाते हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) अमरावती येथील वलगाव मार्गावर टाटा कंपनीच्या ट्रकची केबीन तोडताना आढळून आल्याने एका आरोपीविरुद्ध दि.०७/०५/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

नागपूर व चंद्रपूर शहर येथे अर्ध्या तासात चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावली जाते अशी कोणतीही तक्रार/अर्ज/निवेदन प्राप्त झालेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**लातूर येथील आरटीओ मधील मोटार वाहन निरीक्षक
यांना वाळू माफियांनी धमक्या दिल्याबाबत**

(५) १७१४५ (१०-०८-२०१५). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लातूर येथील आरटीओ मधील मोटार वाहन निरीक्षक यांनी उदगीर तालुक्यातील अवैध वाळू विक्री व वाहतूक थांबविण्यासाठी तपासणी करित असताना त्यांना वाळू माफियांनी धमक्या दिल्या असल्याप्रकरणी वाढवाना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या तक्रारीनुसार शासनाने चौकशी करून संबंधित वाळूमाफिया विरुद्ध कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप, कार्यवाही केली नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१३-०१-२०१६) :(१) होय,

संबंधित मोटार वाहन निरीक्षक, लातूर यांनी दिलेल्या फियार्दीवरून ६ आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वाढवणा येथे दि.१२/०५/२०१५ रोजी ३.३० वा. गु.र.नं. ३१/२०१५ भा.दं.वि. कलम ३४३, १४३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे,

(२) दाखल गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यात आला. सर्व आरोपी विरुद्ध दि.२९/०६/२०१५ रोजी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून सदयःस्थितीत गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) विलंब झालेला नाही.

मुंबई ते नवी मुंबई, शिवडी आणि ठाणे जलवाहतूकीच्या प्रकल्पाबाबत

(६) १७२५२ (१२-०८-२०१५). श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.जयकुमार गोरे (माण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील पुर्व किनारपट्टीवरील मुंबई ते नवी मुंबई, शिवडी आणि ठाणे जलवाहतूकीचा सुमारे १२० कोटी रुपयांचा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड संयुक्तपणे राबविणार असल्याचे माहे एप्रिल, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच भाऊचा धक्का, मांडवा आणि नवी मुंबईत सिडको लगत तीन टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबईतील रस्ते आणि रेल्वे या दोन प्रमुख वाहतूक साधनांवर पडणारा प्रचंड ताण लक्षात घेता मुंबईकरांसाठी पर्यायी जलवाहतूकीचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टिने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०५-०१-२०१६) :(१) होय.

(२) (३) व (४) बाबत मुंबईच्या पुर्व किनाऱ्यावर भाऊचाधक्का - मांडवा- नेरुळ या त्रिकोणी परिघात जलवाहतूक सुरु करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांना शासन निर्णय क्र. आडब्ल्युटी/०२१५/प्र.क्र.३१/बंदरे १ दि.३०/६/२०१५ नुसार प्रकल्पाची अंमबजावणी यंत्रणा म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर प्रकल्पासाठी मे.कॅशेक इंजिनियर्स प्रा.लि. पुणे यांची प्रकल्प व्यवस्थापन म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर प्रकल्पासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम मुंबई बंदर विश्वस्त हे भाऊचा धक्का येथे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे मांडवा येथे, तसेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ हे नेरुळ येथे स्वखर्चाने

करणार असून मुंबई बंदर विश्वस्त व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमार्फत अनुक्रमे भाऊचा धक्का व मांडवा या कामांची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

उत्तन (जि.ठाणे) येथील समुद्रात मच्छिमार बोटीवर ओएनजीसीच्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याने एक मच्छिमार जखमी झाल्याबाबत

(७) १७३७१ (१२-०८-२०१५). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.संग्राम थोपटे (भोर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.सुधाकर भालेराव (उदगीर), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील समुद्रात मच्छिमार बोटीवर ओएनजीसीच्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याने एक मच्छिमार जबर जखमी झाल्याचे माहे मे, २०१५ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) :(१) सदरचा गोळीबार हा ओएनजीसीच्या सुरक्षा रक्षकांनी केलेला नसून त्याठिकाणी असलेल्या टी-१४ ह्या भारतीय नौदलाच्या बोटीवरील कर्मचाऱ्यांनी केलेला आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी यलोगेट पोलीस स्टेशन येथे गुरक्र-१७/१५, भादविस कलम ३०७, ३३६, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून यातील आरोपी हे केंद्र शासनाचे (भारतीय नौदल) कर्मचारी असल्याने त्यांना अटक करण्यासाठी विहित परवानगी मिळणेकरिता पोलीसमार्फत फ्लॅग ऑफिसर, कमांडंट ऑपरेशन ऑफिसर, हेडक्वार्टी, वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई यांना पत्र पाठविण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आंबोली (अंधेरी-मुंबई) पोलीस ठाण्यात कार्यरित असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु राठोड या पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याबाबत

(८) १७७६८ (१२-०८-२०१५). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आंबोली (अंधेरी-मुंबई) पोलीस ठाण्यात कार्यरित असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु राठोड या ३७ वर्षीय पोलीस अधिकाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे दिनांक १८ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आंबोली परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरी, घरफोड्याच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी वरिष्ठाकडून वारंवार दबाव असल्याने राठोड मागील दोन आठवड्यापासून अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत असल्याने त्यांची प्रकृती खराब झाली हे पाहता वरिष्ठाची चौकशी करून कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) : (१) हे खरे नाही. सपोनि विष्णु राठोड यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले नसून फुफ्फुसात तीव्र प्रमाणात व दोन्ही पायांच्या शिरात रक्ताच्या गुठळ्या होणे (Extensive Pulmonary Embolism, C Bilateral Deep Vein Thrombosis) याआजाराने दिनांक १६.०४.२०१५ रोजी झाले आहे.

(२) सपोनि राठोड हे दिनांक ०८.०४.२०१५ रोजी अविवा हॉस्पिटल, अंधेरी मुंबई या ठिकाणी प्रकृती अस्वास्थामुळे औषधोपचारासाठी दाखल झालेले होते. उपरोक्त आजाराने त्यांच्यावर एकूण ९ दिवस औषधोपचार करण्यात आलेले असून, औषधोपचारादरम्यान त्यांचे निधन झालेले आहे,

सपोनि राठोड हे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून कर्तव्य करित होते, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा वरिष्ठाकडून दबाव आणण्यात आलेला नव्हता, तसेच त्यांना सन २०१५ मध्ये वेळोवेळी ७ सप्ताहिक सुट्ट्याही दिलेल्या आहेत. सन २०१५ मध्ये सोनसाखळी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रमाण निश्चितच कमी राहिलेले असल्याने अशा प्रकारच्या गुन्हे घटकांना प्रतिबंध करण्यातकरिता पोलीस कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील मनोरा आमदार निवास इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून सफाई कामगार यांचे अपघाती निधन झाल्याबाबत

(९) १७७६९ (१२-०८-२०१५). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील मनोरा आमदार निवास इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून पडून श्री.विजय माळी सफाई कामगार यांचे दिनांक २३ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास अपघाती निधन झाले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, मृताच्या नातेवाईकास शासनाने कोणती आर्थिक मदत केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

- (२) या प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, कलम १७४ नुसार अपमृत्यू क्र.१६/२०१५ अन्वये नोंद घेण्यात आलेली आहे. पोलीसांनी केलेल्या तपासात मयताच्या खिशात दोन गांजाच्या पुड्या मिळाल्या होत्या. मयत इसमाने गांजाचे सेवन केले किंवा कसे याच्या तपासणीकरीता मयताचा व्हिसेरा व रक्ताचे नमुने न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे.
- (३) व (४) मयत व्यक्ती ही खासगी ठेकेदारांकडे कामाची मागणी करण्याकरीता सदर इमारतीत येत असे. काम असेल तेव्हा त्या दिवसापूरते ती व्यक्ती काम करीत असे. घटनेच्या दिवशी ती व्यक्ती कोणत्याही ठेकेदाराकडे काम करीत नसल्याचे चौकशीअंती आढळून आले आहे. मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

मुंबईतील मुलुंड येथील एल.बी.एस. मार्गावरील निर्मल गॅलक्सी ॲव्हिअर मॉल अप्पर ग्राऊंट परिसरातील हुक्का पार्लरवर छापा टाकल्याबाबत

(१०) १७९८९ (१०-०८-२०१५). श्री.सुधाकर भालेराव (उदगीर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथारे (मुरबाड), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील मुलुंड येथील एल.बी.एस. मार्गावरील निर्मल गॅलक्सी ॲव्हिअर मॉल अप्पर ग्राऊंट परिसरातील हुक्का पार्लरवर माहे मे, २०१५ च्या दुस-या आठवड्यात वा त्या सुमारास समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या छापात काय आढळून आले, व त्या अनुषंगाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०१-२०१६) :(१) होय.

- (२) सदर प्रकरणी पोलीसांमार्फत मुलुंड पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा क्र.१६२९/१५ अन्वये सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा, २००३ चे कलम ४, २१ सह मुंबई महानगरपालिका कायदा ३९४, ४७१ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (डब्ल्यू) या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणात हुक्क्याचे साहित्य आढळून आले

असून त्यामध्ये रुपये २१५०/- इतकी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच सदर गुन्ह्यात एकूण ३७ आरोपींना अटक करून दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गुहागर (जि.रत्नागिरी) नगरपंचायत हद्दीमध्ये समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याबाबत

(११) १८४३० (१२-०८-२०१५). श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गुहागर (जि.रत्नागिरी) नगरपंचायत हद्दीमध्ये समुद्राच्या मोठमोठ्या लाटांमुळे किना-याची धूप होत असून फळबागांचे नुकसान होवून लोकवस्तीलाही धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, धोका टाळण्यासाठी गुहागरमधील खालचा पाट आणि वरचा पाट येथे समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याबाबत सन २०११ पासून महाराष्ट्र मेरिटार्डम बोर्डाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, तसेच मार्च २०१५ मध्ये मा.मुख्यमंत्री महोदयांकडेही पत्रव्यवहार करण्यात आला हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०१-२०१६) :(१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२), (३) व (४) गुहागर तालुक्यातील खालचा पाटा येथे ४५० मीटर लांबीचे धूप प्रतीबंधक बंधान्याचे काम राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे मार्च, २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे.

तसेच राज्यस्तरीय योजने अंतर्गत वरचा पाट येथे ४५५ मीटर लांबीचे काम माहे जुलै, २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे.

साखरपा, (ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी) येथील कळकदरा येथे

महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याबाबत

(१२) १८४३७ (१२-०८-२०१५). श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) साखरपा (ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी)येथील कळकदरा या ठिकाणी दिनांक २० मे, २०१५ रोजी एका ४५ ते ५० वय असलेल्या अनोळखी महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला, हे खरे आहे काय,

वि.स. १४३ (९)

- (२) असल्यास, सदर महिलेचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्यानंतर तपासासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०९-२०१५) :(१) व (२) होय.

(३) दिनांक २० एप्रिल, २०१५ रोजी कळकदरा येथील बांबूसोसायटीच्या गेटलगत एका स्त्रीचे प्रेत आढळून आले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून देवरुख पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.. २५/१५, भा.दं.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर स्त्रीची गळा आवळून धारदार हत्याराने हत्या करण्यात आली आहे. सदर प्रकरणी व्हिसेरा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये कोणतेही विषारी घटक आढळून आले नाही. सदर प्रकरणी मयत स्त्रीची ओळख पटलेली नाही. तसेच सदर गुन्ह्यात अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आली नसून गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

लेह-लद्दाख, जम्मू येथे सिंधु दर्शन यात्रासाठी जाणा-या

राज्यातील सिंधी भक्तांना ५० टक्के सुट देण्याबाबत

(१३) १९००० (१२-०८-२०१५). **श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लेह-लद्दाख, जम्मू येथे दर वर्षी सिंधु नदीच्या पवित्र खो-यात प्रत्येक वर्षी जून महिन्यात चार दिवस सिंधु दर्शन यात्रा आयोजित करण्यात येते, या पवित्र यात्रेसाठी वेगवेगळ्या राज्यातून सिंधी भक्त आवर्जून उपस्थिती लावतात यासाठी मध्ये प्रदेश व उत्त प्रदेशातील सिंधी भक्तांना तेथील शासन ५० टक्के सुट देते, हे ही खरे आहे काय,

(२) महाराष्ट्रातूनही बरेच सिंधी भक्त या यात्रेकरिता जात असतात इतर राज्याप्रमाणे राज्यातील सिंधी भक्तांना सुद्ध ५० टक्के सुट देण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधी दिनांक ९ एप्रिल, २०१५ रोजी मा.मुख्यमंत्री यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मागणीनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-१२-२०१५) :(१) याबाबतची माहिती संबंधित राज्यांकडून घेण्यात येत आहे.

(२) होय.

(३) प्रश्नाधीन मागणी शासनाच्या विचाराधीन आहे.

**मालेगाव (जि.नाशिक) शहरातील कॅम्प भागातील दोन ऑनलाईन
लॉटरी सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून ऐवज जप्त केल्याबाबत**

(१४) १९५४५ (१०-०८-२०१५). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगाव (जि.नाशिक) शहरातील कॅम्प भागात बिनदिक्कतपणे चालणा-या दोन ऑनलाईन लॉटरी सेंटरवर दिनांक ९ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास पोलिसांनी छापा टाकून १६ जुगा-यांना अटक करून १ लाख ६२ हजार ६९० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०१-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.०८/२०१५ अन्वये दिनांक ८.४.२०१५ रोजी मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) तसेच मनी रेग्युलेशन अॅक्ट, १९५८ चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकूण ९ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचेविरुद्ध दिनांक १५.५.२०१५ रोजी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

तसेच अन्य एका प्रकरणात आरोपीविरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.०९/२०१५ अन्वये दिनांक ८.४.२०१५ रोजी मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) तसेच मनी रेग्युलेशन अॅक्ट १९५८ चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकूण ७ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचेविरुद्ध दिनांक १५.५.२०१५ रोजी मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे जुने व निरर्थक खटले काढून टाकण्यासाठी
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्याबाबत**

(१५) १९७१९ (१०-०८-२०१५). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा), श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.राहूल कुल (दोंड), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे जुने व निरर्थक खटले काढून टाकण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील १२९१ न्यायालयांमध्ये प्रलंबित १८ लाखांहून अधिक फौजदारी खटल्यापैकी ज्या खटल्यात चुकीचे आरोपपत्र पुरावे आणि कागदपत्रांचा अभाव आदी कारणांमुळे दीर्घ काळापासून रखडलेले प्रकरणे मागे घेण्याचा निर्णय माहे मे, २०१५ मध्ये वा दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय, सदर प्रस्तावाचे स्वरूप काय आहे व अंमलबजावणी करण्यात आली आहे काय, न्यायालयातील खटले निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात येणार आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व त्याची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०१-२०१६) : (१) न्यायालयातील जुनी व निरर्थक प्रकरणे काढून टाकण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय दिनांक १७/०८/२०११ रोजी घेण्यात आला आहे. दिनांक २६/१२/२०१२ रोजी सदर शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली असून जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक महानगर/ दंडाधिकारी/ प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालय स्तरावर छाननी समिती नियुक्त करण्यात आल्या आहेत.

(२) व (३) प्रलंबित फौजदारी खटल्याविरुद्ध पुनर्विलोकन करणेसाठी, खटले निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र ज्या घटनांत जिवित हानी झालेली नाही व खाजगी व सार्वजनिक मालमत्तेची रुपये ५,००,०००/- पेक्षा जास्त हानी झालेली नाही असे दिनांक १.११.२०१४ पूर्वी दाखल झालेले व प्रलंबित असलेले राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत पोलीस आयुक्त (पोलीस आयुक्तालय क्षेत्रासाठी) व जिल्हादंडाधिकारी (उर्वरित भागासाठी) यांच्या अध्यक्षेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समित्या निर्णय घेतील असा निर्णय दिनांक १३.०१.२०१५ रोजी शासनाने घेतला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे शहरातील पासपोर्ट कार्यालयाच्या मागील रस्त्यावर

एका नवविवाहितेची निर्घृण हत्या केल्याबाबत

(१६) १९७३१ (१०-०८-२०१५). श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.अजय चौधरी (शिवडी), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे शहरातील पासपोर्ट कार्यालयाच्या मागील रस्त्यावर दिनांक ६ मे, २०१५ रोजी दुपारी २ वाजता एका नवविवाहितेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने याप्रकरणी दोषीवर कोणती कारवाई केली आहे,
- (३) या प्रकरणाची अदयापही चौकशी पूर्ण झाली नसल्यास, होणा-या विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतच सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) होय. या प्रकरणी वागळे इस्टेट पो.स्टे.ला. गुन्हा रजि.नं.१०६/२०१५ भादं.वि.सं. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील एका आरोपीस दिनांक ०९.०५.२०१५ रोजी अटक करण्यात आली असून त्याचेविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले आहे, सदरचा गुन्हा न्यायप्रवृष्टि आहे.

सोलापूर रेल्वे स्टेशनवर चोऱ्या, मारामान्या अशा घटना वारंवार घडत असल्याबाबत

(१७) २०३१७ (१२-०८-२०१५). श्री.गणपतराव देशमुख (सांगोले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडीच्या डब्यात बसण्याच्या जागेवरून दिनांक १४ मे, २०१५ रोजी रात्री एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (३) तसेच सोलापूर रेल्वे स्टेशनवर चोऱ्या, मारामान्या अशा घटना वारंवार घडतात, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या घटना घडू नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०१-२०१६) :(१) होय.

प्रकरणी सोलापूर रेल्वे पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६३/२०१५, भा.दं.वि. कलम ३०२, ३६३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) होय.

नमूद तारखेस, वेळी व ठिकाणी फिर्यादी व त्याचे नातेवाईक सोलापूर पुणे पॅसेंजर या गाडीने पुणे येथे जाण्यासाठी गाडीत बसले असता सुमारे २३.०० वा चे सुमारास जागेच्या कारणावरून भांडण काढून ३ आरोपींनी फिर्यादीच्या पुतण्यास मारहाण केली त्या मध्ये सदर फिर्यादीचा पुतण्या रेल्वेला धडकून बोगी व फ्लॅटफॉर्मचे मध्ये खाली पडून मयत झाला गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(३) नाही.

(४) सोलापूर रेल्वे स्टेशनवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा योग्य तो बंदोबस्त प्रत्येक गाडीवर नेमण्यात आला असून स्टेशनवर कर्मचारी पेट्रोलिंग करण्यासाठी नेमण्यात आले आहेत.

अलिबाग तालुक्यातील (जि.रायगड) मांडवा बंदरावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या तरंगत्या जेटीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत

(१८) २०१७७ (०६-०७-२०१५). श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अलिबाग तालुक्यातील (जि.रायगड) मांडवा बंदरावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या तरंगत्या जेटीचे काम निकृष्ट आणि विलंबाने होत असल्याचे माहे मे २०१५ च्या दुस-या सप्ताहात उघडकीस आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०१-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

(२) व (३) सदर कामाचे कार्यारंभ आदेश दि.१/३/२०१३ रोजी मे. ओशियन ब्ल्यु यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी तरंगता तराफा व गाईड पाईल्स तयार करून काम पूर्ण केले. सदर तराफे प्रायोगिक तत्वावर प्रवाशांच्या वापरासाठी खुले करण्यात आले. सदर कामात काही तांत्रिक बाबींच्या त्रुटी आढळल्या आहेत त्याकरिता Indian Register of Shipping यांचेकडून तांत्रिक सल्ला घेऊन सदर तांत्रिक बाबींची पुर्तता करण्यात येत आहे. सदर पुर्तता झाल्यानंतर सदरहू तरंगती जेटी प्रवाशांना वापरासाठी खुली करण्यात येईल. तसेच झालेल्या कामाचा आढावा घेऊन निविदा शर्तीनुसार आवश्यक ती कार्यवाही करून कंपनीस देयक अदा करण्यात येईल.

नागपूर, चंद्रपूर, वर्धा टुरीझम मेगा सर्किट प्रकल्पातील प्रस्तावीत व प्रलंबित विकास कामे

(१९) २१३९८ (१७-०८-२०१५). श्री.बंटी भांगडिया (चिमूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भात नागपूर-चंद्रपूर-वर्धा या टुरीझम मेगा सर्किटचा विकास करण्याकरिता प्रकल्प राज्य शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे माहे मार्च, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान अग्रक्रमीत केलेला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक २ मार्च, २०१५ रोजी संबंधीत मा.मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर यांचेकडे सदर विकास प्रकल्प जमीनीबाबत पत्रव्यवहार केला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या टुरीझम मेगा सर्किटबाबत उच्चाधिकार समिती स्थापन करून त्वरीत निर्णय घेणे आवश्यक असतांना विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी धरण प्रकल्पास मंजूरी मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०१-२०१६) :(१) नाही. सदर प्रकल्प अतिरिक्त सचिव, भारत सरकार, पर्यटन मंत्रालय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि.५/६/२०१४ च्या बैठकीत केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत अग्रकमीत करण्यात आला होता.

(२) होय.

(३) यासाठी उच्चधिकार समिती स्थापन करण्याची तरतूद नाही.

(४) व (५) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांनी घोडाझरी धरणस्थळी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागा यापूर्वीच अन्य संस्थेला भाडेपट्ट्याने दिलेली असल्याने व अतिरिक्त जागा शिल्लक नसल्याने सदरची जागा हस्तांतरीत करता येणार नाही असे कळविले आहे. यामुळे याबाबी संदर्भात पुढील कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

चिमुर् (जि.चंद्रपूर) येथील पोलीस स्टेशन व पोलीस निवासस्थाने बांधकामाबाबत

(२०) २१४०३ (१०-०८-२०१५). श्री.बंटी भांगडिया (चिमुर्) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिमुर् (जि.चंद्रपूर) येथे पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत व पोलीस निवासस्थाने बांधकामास शासनाच्या गृह विभागाने दिनांक १७ मे, २०१३ रोजी वा त्या सुमारास मान्यता प्रदान केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर चिमुर् येथील पोलीस स्टेशन हे अत्यंत संवेदनशिल, वाहतूकीस धोक्याचे, नागरी वस्तीतील व प्रशासनास अडचणीचे असल्याने प्राधान्याने विकास कामे करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी शासनास दिनांक २० नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास विनंती केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर स्थानिक लोकप्रतिनिधीने मागणी केल्याप्रमाणे शासनाने उभारणी केलेली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय व निश्चित कालावधी काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०१-२०१६) : (१), (२) व (३) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास १९९.०० लक्ष आणि पोलीस कर्मचारी निवासस्थान बांधकामास रुपये ६१६.०० लक्ष इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर बांधकामांसाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**खामगांव (जि.बुलढाणा) येथील नविन पोलीस प्रशासकीय इमारतीचे
बांधकाम करण्याच्या प्रस्तावास मंजूरी देणेबाबत**

(२१) २१६८१ (१०-०८-२०१५). श्री.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव (जि.बुलढाणा) येथील पोलीस स्टेशन, पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस यांच्या करीता नविन पोलीस प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगांव कडून शासनाकडे प्राप्त झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) सदर प्रस्तावाला अद्याप पर्यंत मंजूरी देण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय काय,
- (३) असल्यास, पोलीस स्टेशनची इमारत फार जुनी झाली असून नविन पोलीस प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याची आवश्यकता असल्यामुळे सदर प्रस्तावास मंजूरी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०१-२०१६) : (१) व (२) होय.

- (३) पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**बारामती (जि.पुणे) येथील पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आरोपींना
एकमेकांशी अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडत असल्याबाबत**

(२२) २१९४३ (१२-०८-२०१५). श्री.राहुल कुल (दोंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बारामती (जि.पुणे) येथील पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आरोपींना एकमेकांशी अनैसर्गिक कृत्य करणे तसेच मूत्र पिण्यास भाग पाडल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती काय निदर्शनास आले व तद् नुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१६) :(१) बारामती, जि.पुणे येथे पोलीसांनी संशयित म्हणून अटक केलेल्या आरोपींना एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडल्याबाबत आरोपीच्या वकीलांनी दिनांक १६.५.२०१५ रोजी लेखी तक्रार ज्युडीशियल कोर्ट, बारामती यांचेकडे केली होती.

(२) व (३) सदर तक्रारीच्या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक, बारामती यांनी केलेल्या चौकशीनुसार नमूद प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच कागदोपत्री पुरावा उपलब्ध झालेला नाही. सदर प्रकरणी न्यायालयात समांतर चौकशी सुरु असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खापरखेडा (जि.नागपूर) येथील घाटावर अवैध रेंती उत्खनन करीत

असलेले तीन बिना नंबरचे ट्रॅक्टर जप्त केल्याबाबत

(२३) २२१२८ (१२-०८-२०१५). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खापरखेडा (जि.नागपूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहणा येथील घाटावर दिनांक ९ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास महसूल विभागाच्या अधिका-यांनी धाड टाकून अवैध रेंती उत्खनन करीत असलेले तीन बिना नंबरचे ट्रॅक्टर जप्त केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी पोलीसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१६) :(१) होय, हे खरे आहे काय,

(२) व (३) याप्रकरणी पोलीस स्टेशन खापरखेडा येथे अप.क्र. ६१/१५ भा.दं.वि कलम ३७९, ५११, ३४ सहकलम १३०/१७७, ५१/१७७ मोवाका ट्रॅक्टर चालक/मालक विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात येऊन आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चारकोप, कांदिवली (प), मुंबई येथील सिमी मिस्त्री या तरुणीला
इमारतीवरून ढकलून हत्या करण्यात आल्याबाबत**

(२४) २२५५७ (१२-०८-२०१५). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चारकोप, कांदिवली (प), मुंबई येथील छत्रपती शिवाजी राजे संकुल येथे राहणाऱ्या सिमी मिस्त्री या २० वर्षीय तरुणीची शेजारील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आल्याचे दिनांक १ जून, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी चारकोप (कांदिवली) पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) प्रकरणी याबाबत चारकोप पोलीस ठाणे येथे गुरक्र. २००/१५ भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपीस अटक करून मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कुळगाव बदलापूर (जि.ठाणे) नगरपालिका क्षेत्रातील इतगाव येथील
श्री. नरेश रत्नाकर यांच्या आश्रमात झालेली लूट**

(२५) २३४०३ (१२-०८-२०१५). श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुळगाव बदलापूर (जि.ठाणे) नगरपालिका क्षेत्रातील इतगाव येथील नरेश रत्नाकर यांच्या आश्रमात दिनांक २ जून, २०१५ रोजी वा त्या सुमारास नगरसेवक आशिष दामले यांनी १०-१५ कार्यकर्त्यांसह घुसून १ लाख रुपये लुटून श्री. नरेश रत्नाकर यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नगरसेवक आशिष दामले यांच्या विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे पोलीसात नोंदविण्यात आलेले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) नगरसेवक आशिष दामले यांच्या विरोधात कुळगांव पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी गुन्हा दाखल नाही.

(३) सदर प्रकरणी कुळगांव पोलीस ठाणे आशिष दामले सह इतर कार्यकर्ते यांचेवर गुन्हा रजि. नं. ३१/२०१५ भादं.वि.सं कलम ३९५, ३६३, ३२४, ३३६, ४५२, ३२३, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली असून सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जामनेर (जि.जळगांव) गोंडखेळ साखर कारखान्याजवळ स्थानिक
पोलिसांनी वन्य प्राण्यांच्या शिका-यांना अटक केल्याबाबत**

(२६) २३७७७ (१२-०८-२०१५). श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जामनेर (जि.जळगांव) गोंडखेळ साखर कारखान्याजवळ स्थानिक पोलीस अधिका-यांनी दिनांक १ मे, २०१५ रोजीच्या सुमारास वन्य प्राण्यांच्या शिका-यांना अटक केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०१-२०१६) :(१) प्रश्नात नमूद दिनांकास व ठिकाणी अवैध शस्त्रसाठा कब्जात बाळगणाऱ्या व वाहनावर सरकारी नोकर असल्याचे भासविणाऱ्या गुन्हेगारांना अटक केलेली आहे.

(२) सदर प्रकरणी ६ गुन्हेगारांना अटक करून त्यांचे विरुद्ध जामनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७३/२०१५ भा.दं.वि.क १७० सह आर्म अॅक्ट कलम ३,४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे तपासात आरोपी विरुद्ध ठोस पुरावा हस्तगत करून आरोपी विरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, जामनेर यांचे न्यायालयात दि.१७/०८/२०१५ रोजी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) विलंब झालेला नाही.

महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याबाबत

(२७) २५१८१ (१०-०८-२०१५). श्रीमती मोनिका राजळे (शेवगांव - पाथर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने माहे जून, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. १४३ (१९)

- (२) असल्यास, आबेदिन अन्सारी या नावाच्या व्यक्तीला अटक केली असता त्याच्याकडे १ तलवार, ३१ खंजीर, ८ कुक-या, ४३ चाकु, १४ सुरे आणि ८ गुप्ती ही शस्त्रे पोलीसांनी जप्त केली आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या गुन्ह्यात ज्या गुन्हेगारांना अटक केली त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०१-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस ठाणे तहसिल येथे दि. २७.५.२०१५ रोजी उपराध क्रमांक ३२८८/२०१५ कलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा , कलम १३५ मुंबई पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात दि. २८.५.२०१५ रोजी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपास चालू आहे.

(४) विलंब झालेला नाही.

मंगळवेढा शहरासाठी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर स्किम या केंद्र शासनाच्या योजनेतून राबविण्यात आलेली वाढीव नळ पाणी पुरवठा योजना रखडल्याबाबत

(२८) २५८२५ (१०-०८-२०१५). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंगळवेढा शहरासाठी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर स्किम या केंद्र शासनाच्या योजनेतून राबविण्यात आलेली वाढीव नळ पाणी पुरवठा योजना आठ कोटींची असताना नगरपालिकेच्या अकार्यक्षम कारभारामुळे तब्बल आठ वर्षे रखडली आहे, त्यामुळे या योजनेसाठी शासनाचा आतापर्यंत सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून मंगळवेढा शहरातील रहिवाश्यांना अद्याप पाणी मिळाले नसल्याची बाब माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त योजनेच्या दिरंगाईबाबत शासनाने चौकशी करून संबधितांवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०६-२०१६) : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात डॉक्टराला मारहाण केल्याबाबत

(२९) २५९१९ (१२-०८-२०१५). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका डॉक्टराला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच नाक-कान-घास विभागाच्या रुग्णालयात तपासणीच्या वेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ केल्या प्रकरणी शीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे माहे एप्रिल, २०१५ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या तक्रारीनुसार चौकशी करून संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) :(१) होय.

(२) सदर घटनेच्या अनुषंगाने सायन पोलीस ठाणे येथे दिनांक २०.०४२०१५ रोजी अदखलपात्र गुन्हा गु.र.क्र. ३९१/१५ कलम ५०४,५०६ भांदवि अन्वये दाखल आहे.

त्याबाबत तक्रारदार यांना फौ.दं.प्र.स. कलम १५५ नुसार संबंधित कोर्टातून दाद मिळवण्याची समज देण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील बेपत्ता असलेल्या व्यक्तीबाबत

(३०) २५९८९ (०१-०१-२०१६). डॉ.राहुल आहेर (चांदवड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईत गेल्या पाच वर्षांत एकूण ६१ हजार ६० व्यक्ती बेपत्ता झाल्या असून त्यापैकी ४६६ व्यक्ती नंतर मृत अवस्थेत आढळल्या आहेत तर ११५३७ व्यक्तींचा अद्याप शोध लागलेला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या बेपत्ता व्यक्तींमध्ये २९ हजार पुरुष आणि ३१ हजार ३९१ महिलांचा समावेश आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) :(१) हे खरे नाही.

मुंबईत गत पाच वर्षांत एकूण ५५६९५ व्यक्ती बेपत्ता झाल्या असून त्यापैकी ३९० व्यक्ती नंतर मृत अवस्थेत आढळल्या आहेत. पैकी ५०८४४ व्यक्तींचा शोध लागलेला आहे. तर ४८५१ व्यक्तींचा अद्याप शोध सुरु आहे.

- (२) या बेपत्ता व्यक्तींमध्ये २६५५३ पुरुष आणि २९१४२ महिलांचा समावेश आहे.
- (३) उक्त प्रकरणी हरविलेल्या व्यक्तींचा/मुलांचा शोध घेण्यासाठी शासकीय संस्था, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था (एनजीओ), बालकल्याण समिती, बाल न्यायमंडळ यांच्याशी समन्वय ठेवून पोलीसांमार्फत एकत्रित बैठक घेऊन हरविलेल्या व्यक्तींचा/मुलांचा परिणामकारकपणे शोध घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच सर्व पोलीस ठाणेकडून हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याकरिता विशेष पथक नेमण्यात आलेले असून "ऑपरेशन मुस्कान" व विशेष मोहिमेअंतर्गत शोध चालू आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

धर्माबाद (जि.जालना) येथील विद्युत मंडळातील सहायक अभियंत्यास मारहाण केल्याबाबत

(३१) २६६२२ (१२-८-२०१५). श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धर्माबाद (जि.जालना) येथील विद्युत मंडळातील सहायक अभियंता (ग्रामीण) रविंद्र तांदळे यांनी तारेवर आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांचे आकडे काढताना त्यांना पाच लोकांनी लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याची घटना माहे डिसेंबर, २०१४ मध्ये घडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१६) :(१) विद्युत मंडळातील सहायक अभियंता (ग्रामीण) श्री. रविंद्र तांदळे यांना पाच लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना माहे डिसेंबर, २०१४ मध्ये धर्माबाद (जि.जालना) येथे घडलेली नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

पाचोरा येथील (जि.जळगांव) न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठस्तर न्यायालय स्थापन करणेबाबत

(३२) २७२६३ (१२-०८-२०१५). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पाचोरा येथील (जि.जळगांव) न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठस्तर न्यायालय स्थापन करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २३ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-१२-२०१५) :(१) होय.

(२) पाचोरा येथील (जि.जळगांव) न्यायालयास अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठस्तर न्यायालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव, उच्च, न्यायालयाने दिनांक २६ नोव्हेंबर, २०१५ च्या पत्रान्वये, मानकांप्रमाणे पुरेशा प्रमाणात प्रलंबित प्रकरणे नसल्याने व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव नामंजूर केला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे उंद्री (ता.चिखली, जि.बुलडाणा) परीसरामधील अवैध धंदे बंद करण्याबाबत

(३३) २७३१६ (१२-०८-२०१५). श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे उंद्री (ता.चिखली, जि.बुलडाणा) परीसरामध्ये वरळी मटका व अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात चिखली तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक, बुलडाणा व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.गृहराज्य मंत्री यांना माहे जानेवारी, २०१५ वा त्यादरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली करण्यात वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) होय.

(२) सदर निवेदनाची स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांचेमार्फत चौकशी केली असता उंद्री शहरात व परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु नसल्याचे आढळून आले आहे. तसेच उंद्री परिसरात चोरून लपून अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर वेळोवेळी छापे टाकून कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानुसार उंद्री शहर व आजुबाजूचे परिसरात माहे जानेवारी ते आजपर्यंत दारुबंदी कायद्यान्वये ३८ केसेस करण्यात आल्या असून जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये एकूण १३ आरोपींविरुद्ध ६ केसेस करण्यात आल्या आहेत.

तसेच त्यानंतरही उंद्री परिसरात कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत या दृष्टीने दक्षता घेण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धडगांव (जि.धुळे) भागातील गुरांची कत्तल करून मासांची निर्यात होत असल्याबाबत

(३४) २७५९० (१०-०८-२०१५). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-गुजरात या राज्यांच्या सीमेवर असलेल्या धडगांव (जि.धुळे) भागातील भूषा, भादल इत्यादी ठिकाणी नर्मदा नदीतून गाय, बैल, इत्यादी गुरे महाराष्ट्र राज्यात आणून त्यांची कत्तल करून दररोज अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर मासांची निर्यात होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, धडगांव भागातील मांडवी देवबाग फाट्यावरील पोलीस चौकी व म्हसावद जवळील तपासणी नाक्यावरून गुरे वाहून नेणाऱ्या वाहनांवर गेल्या महिन्या पासून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीच्या अनुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०१-२०१६) : (१) हे खरे नाही.

- (२) व (३) दिनांक २२.०७.२०१५ रोजी अवैध गुरांची वाहतूक करतांना वाहन मिळून आल्याने त्याबाबत धडगांव पोलीस ठाणे येथे भाग-६ गु.र.नं. १७/२०१५, प्राण्यांना निर्देयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ (१) (अ) (ग) (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा न्यायालयात प्रलंबित आहे. अवैध जनावरांच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी धडगांव पोलीस स्टेशन हद्दीतील देवबारा घाट, म्हसावद पो.स्टे, द्दीतील दरा-चिंचलाबारी, म्हसावद-चिखली फाटा व खेतिया मध्येप्रदेश सिमेलगत खेडदिगर येथे कॅनव्हाय पॉईंट लावून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे,
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कळंब (जि.उस्मानाबाद) येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरु करण्याच्या मागणीबाबत

(३५) २८१९७ (०५-११-२०१६). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कळंब (जि.उस्मानाबाद) येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायालयाची मागणी खूप दिवसांपासून शासनाकडे प्रलंबित आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा देण्याच्या हेतूने इमारतीचे बांधकाम होवून ते अंतिम टप्प्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच न्यायाधिश व कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या प्रस्तावाची सद्यःस्थिती काय आहे,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१३-०१-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) तळमजला, पहिला मजला व दुसऱ्या मजल्याचे आतील व बाहेरील गिलाव्याचे काम पुर्ण झालेले असून फरशी काम प्रगतीपथावर आहे.

(३) व (४) जिल्हा व सत्र न्यायाधिश यांचेसाठी एक व दिवाणी न्यायाधिश व वरिष्ठ स्तर न्यायाधिश यांचेसाठी एक निवासस्थान बांधण्याबाबतच्या कामाचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आवश्यक आराखडे तयार करण्याकरीता उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांना कळविण्यात आलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील ब्राम्हणवाडी ग्रॅटरोड येथील शितल इस्टेट मालकाने महिलांवर केलेल्या अन्यायाबाबत

(३६) २८२०३ (०५-११-२०१५). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ब्राम्हणवाडी ग्रॅटरोड (मुंबई) येथील दामजी शहा व धिरेन शहा या शितल इस्टेट मालकाच्या १० ते १२ गुंडानी दिनांक ३० नोव्हेंबर, २०१४ रोजी महिलांवर केलेल्या अन्यायाविरोधात डॉ.डी.बी.मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २ मार्च, २०१५ रोजी तसेच मा.मुख्यमंत्री, मा.राज्यमंत्री (गृह) यांना लोकप्रतिनिधी श्रीम.विद्या चव्हाण यांनी २४ डिसेंबर, २०१४ रोजी निवेदनाव्दारे तक्रारी दिलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार संबंधित दोषीवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दि.३०.११.२०१४ रोजी डॉ.दा.मार्ग पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ३५६/१४ कलम ३२३, ३२६, ३८४, ५०४, ५०६(२), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चे चित्रीकरण पहिल्यानंतर ८ ते १२ इसम फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करताना दिसून आले परंतु श्री.दामजी शहा व श्री.धिरेन शहा यांचा संबंध नसल्याचे आढळले. गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मा.न्यायालयात सादर करण्यात आले आहे. गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मरिनलाईन्स, मुंबई येथील एका औषध कंपनीची फसवणूक झाल्याबाबत

(३७) २८२२० (०५-११-२०१५). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मरिनलाईन्स, मुंबई येथील एका औषध कंपनीने अमेरिकेच्या एका कंपनीमधून मशिन मागविणेसाठी केलेल्या व्यवहारात त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार मिरारोड येथील रहिवाशी श्री.कमलेश गांधी यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात केली असल्याचे दिनांक ३ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गुन्हाचा शोध लागला काय ? तक्रारदार श्री.गांधी यांची ५ लाखांची फसवणूक झाल्याचे समजते, त्यांची रक्कम परत मिळाली आहे काय, याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येणार आहे,

(३) असल्यास, वारंवार घडणारे असे गुन्हे रोखण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०१-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) सदरचा गुन्हा इंटरनेटद्वारे करण्यात आला असून नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागलेला नसून तपास चालू आहे.

(३) सदर प्रकरणी श्री.गांधी यांच्या तक्रारीवरून दि.२७.०७.२०१५ रोजी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या सायबर विभागाच्या सहाय्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

तसेच राज्यातील सर्व घटकांमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी सी.आय.डी. (गुन्हे) पुणे येथे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेल तयार करण्यात आले आहेत. राज्यातील मुंबई, नागपूर या महत्वाच्या शहरांव्यतिरिक्त प्रत्येक पोलीस आयुक्तालय/जिल्हास्तरावर मंजूर संख्याबळातून एकूण ४३ ठिकाणी "सायबर क्राईम सेल" स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच सदरहू गुन्ह्यांचा तपास योग्यरितीने व्हावा याकरिता राज्यातील विविध घटकांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तपासाबाबतचे मार्गदर्शन तसेच नवनवीत तंत्रज्ञानाची माहिती देणेसाठी नॅसकॉम, सीडॅक, यासारख्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे सहकार्य घेवून प्रशिक्षित केले जात आहे. सद्यःस्थितीत एकूण ४४१६ अधिकारी व ५९७२ कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, वृत्तपत्रे स्थानिक केबलवाहिनी व चित्रपटगृह येथे जनजागृती करून सायबर गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी ६ जेट्टीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत (३८) २८६२० (२३-०२-२०१६). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी ६ जेटीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत सुरक्षा यंत्रणा विचार करित असल्याचे माहे ऑगस्ट २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर जेटी ची पहाणी करून पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६ जेड्या असून रेडी येथील जेडी रेडी पोर्ट लि. या खाजगी कंपनीला भाडे तत्वावर देण्यात आलेली असून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नियमानुसार ISPS कोड प्रमाणे सर्व सुरक्षा प्रबंध करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त जेडीच्या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत दिवसरात्र पेट्रोलिंग ठेवून जेडीवर लक्ष ठेवण्यात येते. तसे सागरी सुरक्षेसाठी पोलस ठाण्याकडे जिप, मोटर सायकलद्वारे त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेडीचे ठिकाणी सशस्त्र गस्त करण्यात येवून जेड्या चेक केल्या जातात.

- (२) सिंधुदुर्ग जिल्ह्यास केंद्र शासनाकडून ५ स्पीडबोटी व राज्य शासनाकडू ५ स्पीडबोटी व १ जूनी स्पीड बोट अशा मिळून एकूण ११ स्पीडबोटी आहेत. या प्रत्येक स्पीडबोटीवर १ पोलीस उपनिरीक्षक व २ अंमलदार असे हत्यारी पोलीस अधिकारी/कर्मचारी नेमून देवगड, मालवण, वेंगुर्ला या ठिकाणांहून सागरगस्त करण्यात येत असून सदर गस्ती दरम्यान जेडी चेक करण्यात येतात.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

शाहुवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यातील महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत

- (३९) २९०४० (२१-०१-२०१६). **श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहुवाडी) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शाहुवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यातील गावांमध्ये माहे ऑगस्ट २०१५ पासून दागिन्यांसाठी महिलांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) व (२) शाहुवाडी तालुक्यामध्ये ऑगस्ट, २०१५ पासून दागिन्यांसाठी महिलांवर हल्ला अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु ऑगस्ट, २०१५ ते डिसेंबर, २०१५ या कालावधीत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी केल्याच्या २ घटना घडल्या आहेत. त्यापैकी १ घटना उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरातील केंब्रिज स्कूल जवळ फिरायला गेलेल्या जोडप्यांना गुंडांनी बेदम मारहाण करून तरुणीवर पाशवी बलात्कार केल्याबाबत.

(४०) २९८०७ (२१-०१-२०१६). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरातील केंब्रिज स्कूल जवळ फिरायला गेलेल्या जोडप्यांना चौघा गुंडांनी बेदम मारहाण करून तरुणीवर पाशवी बलात्कार केल्याची घटना दिनांक २९ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१६) :(१) होय.

- (२) पोलीस ठाणे चिकलठाणा औरंगाबाद ग्रामीण गु.र.नं. १८४/१५ कलम ३७६ (ड), ३२३, ५०४, ५०६, १०९, ११४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्यातील चार आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र क्र. ११६/१५, दि.२१.११.२०१५ अन्वये मा.न्यायलयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील होमगार्ड जवानांसाठी विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धासाठी मिळालेल्या निधीचा वापर नियमबाह्य पध्दतीने झाल्याबाबत

(४१) ३०११६ (२१-०१-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथील होमगार्ड जवानांसाठी विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धासाठी पावती पुस्तिका छापून निधी जमा करण्यात आला असून मिळालेल्या निधीचा वापर नियमबाह्य पध्दतीने झाल्याचा आक्षेप लेखा परिक्षणात नोंदविण्यात आल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे गजामेंढी (ता.धानोरा, जि.गडचिरोली) येथील तरूणाची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याबाबत

(४२) ३०१८० (२१-०१-२०१६). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे गजामेंढी (ता.धानोरा, जि.गडचिरोली) येथील मुलीची छेडछाड करणाऱ्या नक्षलवाद्यांना २२ वर्षीय तरूणाने विरोध केल्याने त्याची दिनांक २३ जुलै, २०१५ रोजी हत्या केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) सदर घटनेबाबत धानोरा येथे अप. क्र. ००२३/२०१५ कलम ३०२, ४५२, १४७, १४८, १४९, १२० (ब) भा.दं.वि. ३/२५ भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचे कृत्य हे प्रतिबंधित नक्षल संघटनेतील भाकप (माओवादी) टिपागड एरीया दलमच्या नक्षलवाद्यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड शहरातील श्रीनगर भागात असलेल्या एका खाजगी क्लासच्या

शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याबाबत

(४३) ३०९२४ (२१-०१-२०१६). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड शहरातील श्रीनगर भागात असलेल्या एका खाजगी क्लासच्या शिक्षकाने माहे ऑगस्ट, २०१५ च्या चौथ्या सप्ताहात विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर शिक्षकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१६) :(१) होय,

(२) सदर प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशन, नांदेड येथे गु.र.नं. १२१/२०१५ कलम ३५४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले अहे. आरोपीस अटक करण्यात आले असून आरोपीविरुद्ध मा.न्यायलयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण पुर्व (जि.ठाणे) तिसगाव येथे पोलीस कर्मचाऱ्यांने एका महिलेचा विनयभंग केल्याबाबत

(४४) ३०९५३ (२१-०१-२०१६). श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण पुर्व (जि.ठाणे) तिसगाव येथे मुंबई पोलीस दलातील एका दारुड्या कर्मचाऱ्यांने एका महिलेचा विनयभंग केल्याचे दिनांक ९ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) होय.

- (२) फियादी महिला दि.७.८.२०१५ रोजी बहिणीच्या घरी जडुन परत येत असताना कल्याण (पूर्व) तिगाव नाका येथे आरोपीने फियादी महिलेच्या समोरून येऊन विनयभंग केल्याचे व दगडाने पाठीवर मारून दुखापत केल्याचे दिलेल्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलीस स्टेशन गु.र.जि.नं. ३६३/२०१५ भा.दं.वि. कलम ३५४, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आले असून, मा.न्यायालयात आरोपीच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खोपोली-सीएसटी लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून फेरीवाल्यांचा व्यवसाय
करणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा पोलिसाने विनयभंग केल्याबाबत**

(४५) ३३५२८ (२१-०१-२०१६). श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.न्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खोपोली-सीएसटी लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून फेरीवाल्यांचा व्यवसाय करणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा दिवा ते मुंब्रा दरम्यान पोलिसाने विनयभंग केल्याची घटना दिनांक १२ ऑगस्ट, २०१५ रोजी घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेची शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुसार विनयभंग करणाऱ्या पोलीसांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०३-२०१६) :(१) होय.

- (२) दि.१२.८.२०१५ रोजी २३.४९ वा. एक कटलरी सामान विक्रेती महिला तीच्या मुंब्रा येथील घरी जाण्याकरिता दिवा रेल्वेस्टेशन वरील अप सीएसटी स्लो लोकलने महिलांचे जनरल डब्यात चढल्या. डब्यामध्ये दुसरी कोणीही महिला नव्हती, त्यावेळी महिलांच्या डब्यात रात्रपाळी सुरक्षेकामी नेमलेल्या पोलिस कर्मचारी हा सदर तक्रारदार महिलेजवळ जावून गाडी मे क्यू चढी असे बोलले. त्यावरून दोघामध्ये शाब्दीक चकमक झाली. तेवढ्यात मुंब्रा रेल्वे स्टेशन वर तक्रार महिला उतरत असताना नमूद पोलीस कर्मचारी यांनी तक्रारदार महिलेचा हात पकडून खाली उतरण्यास प्रतिबंध केला प्रकरणी तक्रारदार महिलेने प्रवाशांच्या मदतीने नमूद पोलीस कर्मचारी विरुद्ध ठोणे रेल्वे पोलीस ठाणे तक्रार दिल्यावरून दि.१३.८.२०१५ रोजी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे विनयभंग केल्याबाबत गुरनं. ४६५/२०१५ कलम ३५४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिलेने मा.न्यायालयात जबाब नोंदविताना आरोपीने पैशाची मागणीही केल्याप्रकरणी गुन्ह्याच्या कलमात वाढ करून भादंवि कलम ३८५ लावण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध दि.१९.११.२०१५ रोजी मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून, सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. आरोपीस निलंबित करण्यात आलेले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकार्यासह देगलूरचे तहसिलदार
यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याबाबत**

(४६) ३४०१८ (२१-०१-२०१६). श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकार्यासह देगलूरचे तहसिलदार यांच्यावर देगलूर तहसिलदार कार्यालयात कार्यरत महिला कर्मचा-यांने देगलूर पोलिस ठाण्यात माहे सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१६) :(१) होय,

- (२) सदर पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस टेशन देगलूर गुरनं. १३३/१५ कलम ३५४(अ), ३५४ (ड) १,५०९, ३४ भादंवि, ३(१) १० ३(१) ११ अ.जा.ज. प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाअंती गुन्ह्यातील दोन्ही आरोपीविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**दुर्गापूर (जि.चंद्रपूर) पोलिस स्थानकांत बनावट स्वाक्षरीनिशी खोटे
नियुक्ती पत्र देऊन एका युवतीची फसवणूक केल्याबाबत**

(४७) ३५०६८ (२१-०१-२०१६). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दुर्गापूर (जि.चंद्रपूर) येथील पोलिस स्थानकात राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरीनिशी खोटे नियुक्ती पत्र देऊन एका युवतीची ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिनांक २३ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या सुमारास करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी पोलिस स्टेशन, दुर्गापूर येथे ३ आरोपींविरुद्ध अप.क्र. ६४/२०१५, भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हा पोलिस तपासावर प्रलंबित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पांढरकवडा (जि.यवतमाळ) पो.स्टे, अंतर्गत पिंपळखुटी गावात
अवैध मटका, जुगार राजरोसपणे सुरु असल्याबाबत**

(४८) ३७०८४ (२१-०१-२०१६). श्री.राजु तोडसाम (अर्णी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पांढरकवडा (जि.यवतमाळ) पो.स्टे, अंतर्गत आंध्रप्रदेश-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या पिंपळखुटी गावात अवैध मटका, जुगार, राजरोसपणे सुरु असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) सदर जुगार, मटका व दारु यामुळे जवळच्या गावातील तरुणपिढी व्यसनाधन होऊ लागली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरच्या अवैध व्यवसाय बंद होणेकरिता शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) अवैध व्यवसाय बंद होण्याकरिता पोलीसांनी माहितीच्या आधारे वेळोवेळी छापे टाकून अवैध मटका जुगारावर जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली

आहे. सन २०१५ मध्ये जुगार कायद्यान्वये ८ केसेस उघडकीस आणून ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्याविरुद्ध सीआरपीसी कलम ११० (ई)(ग) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

नेवासा (जि.अहमदनगर) येथे होमगार्डच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत

(४९) ३७१२९ (२१-०१-२०१६). श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नेवासा (जि.अहमदनगर) येथे होमगार्डच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तसेच होमगार्ड जवांनाना कायमस्वरूपी वाढीव मानधन मिळावे ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी (नेवासा) यांनी माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान तसेच माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०६-२०१६) :(१) स्थानिक लोकप्रतिनिधी (नेवासा) यांनी ऑगस्ट, ते नोव्हेंबर, २०१५ मध्ये मा.मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन दिल्याचे आढळून येत नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई पोलिसांनी शक्तीमिलसारख्या निर्मनुष्य असलेल्या सुमारे २५० जागांच्या जाहीर केलेल्या यादीबाबत

(५०) ३८२९६ (२१-०१-२०१६). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंडमध्ये दिनांक २२ ऑगस्ट २०१३ रोजी घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी शक्ति मिलसारख्या निर्मनुष्य असलेल्या सुमारे २५० जागांची यादी जाहीर केली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अशा जागांच्या सुरक्षेची जबाबदारी जागा मालकांसह स्थानिक पोलिसांवर सोपविण्यात आलेली होती परंतु याकडे संपूर्णपणे जागा मालकांसह पोलिसांनीही दुर्लक्ष केलेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) होय.

(२) नाही.

तथापि, याबाबत भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होवू नये म्हणून पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांना अशा मोकळ्या, पडीक व ओसाड जागेसंदर्भात जागा कालमकांची माहित संकलीत करण्याचे व सदर जागेमध्ये कोणतेही गुन्हे घडून नये याकरिता जागेचे मालक/ताबादार यांना आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत पोलीसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये नोटीस जारी करण्यात आली व जागेच्या मालकीबाबत माहितीचा फलक जागेच्या दर्शनी भागावर लावणे, जागेस पक्के कुंपन लावणे, सुरक्षा रक्षक नेमणे, जागेमध्ये विद्युत प्रकाशाची सोय करणे, जागा मालकाने जागेमध्ये वेळोवेळी भेटी देणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जागा सुरक्षित करण्यासंदर्भात Bombay Provincial Municipal Corporations Act १९४९, Section ६३(२२) अन्वये कार्यवाही करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.